



मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित.

:: प्रधान कार्यालय ::

" मुंबई बँक भवन", २०७, डॉ.दादाभाई नौरोजी रोड,
फोर्ट, मुंबई ४०० ००१, दूरध्वनी - २२६१७१ ५४ ते ५९



शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी
तात्पुरती अधिकर्ष कर्ज सुविधा
(टी.ओ.डी.) धोरण

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित.

दिनांक ०१/०१/२०२६ पर्यंत अद्यावत बदलासह कर्ज धोरण

शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी तात्पुरती अधिकर्ष कर्ज सुविधा (टी.ओ.डी.)
धोरण.

- पात्रता** :- शाखेत बचत खाते असलेले व ज्यांच्या मासिक पगार शाखेतील बचत खात्यावर जमा होत आहे असे शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी सदर टी.ओ.डी. कर्जास पात्र होतील. अर्जदाराने यापूर्वी ओ.डी. कर्ज सुविधा घेतली असल्यास सदर टी.ओ.डी. कर्ज सुविधेस पात्र होणार नाही.
- कर्ज सुविधेचे कारण** :- आकस्मिक खर्चाकरीता.
- मर्यादा** :- अर्जदाराचे बचत खाती जमा होणा-या तीन महिन्यांचे सरासरी एक महिन्याच्या नेट पगाराचे कमाल ८५% पर्यंत सदर कर्ज सुविधा देता येईल.
- व्याजदर** :- द.सा.द.शे. १० %
- कर्जाची मुदत** :- कमाल ३० दिवस, (कोणत्याही परिस्थितीत ३० दिवसांत कर्ज निरंक करणे आवश्यक राहिल.)(मा.संचालक मंडळ सभा दि.२९/१२/२०१७, ठराव क्र.३५ब)
- कर्ज मागणी अर्जासोबत घ्यावयाची कागदपत्रे** :- १) अर्जदाराचे के.वाय.सी.
२) मागील तीन महिन्यांची पगार स्लिप
- कर्ज उचलिचे वेळी घ्यावयाची कागदपत्रे** १) वचन चिठ्ठी
- कर्ज परतफेड क्षमता** :- अर्जदाराची कर्जपरतफेड क्षमता अजमावताना त्याचे गत तीन महिन्यांचा हातात येणारा सरासरी निव्वळ पगार विचारात घेवून तसेच त्याने बँकेच्या यापूर्वी घेतलेल्या मुदत कर्जाचा हप्ता, वसुल होवून शिल्लक राहणा-या उर्वरीत रकमे इतकी टी.ओ.डी. कर्ज सुविधा मंजूर करण्यात येईल.